

26<sup>th</sup> August, 2020



The Secretary  
The Bombay Stock Exchange Ltd.  
Phiroze Jeejeebhoy Towers  
27<sup>th</sup> Floor, Dalal Street  
Mumbai 400 023

Dear Sir,

Ref : Security Code no. 517119

Ref: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Sub: Publication of Annual General Meeting of the Company in the following newspapers.

Dear Sir/Madam,

---

With reference to above captioned subject, please find enclosed newspaper advertisement published in following newspapers dated 26.08.2020 :

The Financial Express Journal, Mumbai (English),  
Navshakti (Marathi), Mumbai,  
The Financial Express (English), Pune,  
Loksatta (Marathi), Pune

intimating about publication of Notice of Annual General Meeting of the Company scheduled to be held on 23<sup>rd</sup> September, 2020.

The said Notice is also available on the website of the Company [www.pcstech.com](http://www.pcstech.com) :

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,  
**For PCS Technology Limited**

**Mehul Monani**  
**Company Secretary and Compliance Officer**



**THE SOLAPUR DIST. CENTRAL CO. OP. BANK LTD.**  
**SOLAPUR (MAHARASHTRA)**  
 Head Office : 207/8/9, Goldfinch Peth, Solapur - 413007 Ph: 2729471, 2729472  
 Fax : 0217 - 2629478 Email: dccblsol@gmail.com, nonagriloan1@solapurdcc.com

**TENDER NOTICE FOR SALE**

The Secured properties of **ARYAN SUGAR LIMITED, KHAMGAON TAL-BARSHI** Dist. Solapur are attached by **THE SOLAPUR DISTRICT CENTRAL COOPERATIVE BANK LTD., SOLAPUR** as per provisions of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act 2002).

Bank invites the bids with packed sealed envelope mentioning Bid for "Sale" of **ARYAN SUGAR LIMITED, KHAMGAON TAL-BARSHI** Dist. Solapur As per schedule mentioned below.

Please note the following schedule :-

1. Tender forms are available from Dated 26/8/2020 to 10/9/2020 during office hours 10.30 AM to 4.30 PM (Excluding Holidays) Non-agri. Loan Section, 5th floor, H.O. Solapur/Buy Tender forms on payment of non refundable fee of Rs. 25000/- + CGST/SGST Rs 4500/- = Rs. 29500/-
2. Inspection of properties from dated 26/8/2020 to 29/8/2020 11.00 am to 5.00 pm
3. Submission of tender on or before dated 28/09/2020 upto 5.00 pm
4. The Tender opening date for sale is 30/09/2020 at 11.00 am at H.O. of The Solapur District Central Cooperative Bank Ltd., Solapur, 207/8/9, Gold finch peth, Solapur.
5. The AO reserves the right to accept or reject any or all the tenders without assigning any reasons. (K.V.MOTE)
6. Tender Notice will be available on bank's website www.solapurdccbank.com

SOLAPUR AUTHORIZED OFFICER  
 DATE: 25/08/2020 THE SOLAPUR DISTRICT CENTRAL COOPBANK LTD., SOLAPUR

**EXPRESS Careers**  
**Every Monday & Thursday in**  
**The Indian EXPRESS & LOKSATTA**  
 For Advtg. details contact: 67241000

**EQUITAS SMALL FINANCE BANK LTD**  
 (Formerly Known As Equitas Finance Ltd)  
 Corporate Office: No.793, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Sala, Chennai, TN - 600 002

**SALE NOTICE FOR THE SALE OF IMMOVABLE PROPERTY.**

**E-auction Sale Notice for the sale of immovable assets under SARFAESI act, 2002, r/w rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002.**

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers, Co borrowers and Guarantors that the below described immovable property mortgaged to the Secured creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Equitas Small Finance Bank Ltd., will be sold on "AS IS WHERE IS" "AS IS WHAT IS CONDITION" on 14-09-2020, for recovery of Rs. 20,66,130/- (Rupees Twenty Lakhs Sixty Six Thousand One Hundred and Thirty Only) as on 04.04.2017 with further interest from 05.04.2017 with monthly rest, charges and costs etc., due to Equitas Small Finance Bank Ltd., from 1. Mr. Vikas Jayaprakash Agarwal, 2. Mrs. Narmada Jayaprakash, 3. Mr. Ankush Jayaprakash Agarwal, The reserve price will be Rs. 15,00,000/- (Rupees Fifteen Lakhs Only) and the earnest money deposit will be Rs. 1,50,000/- (Rupees One Lakh and Fifty Thousand Only).

**DESCRIPTION OF THE PROPERTY**

All the piece and parcel of the building bearing Flat No. 502, on Fifth floor, having built-up area of 48.55 Sq.Mtrs, in "Vakratund Heights" Phast-III, Sy.No. 2/3 and CTS No. 2953, Adms area 24.86 R, Situated at Sangavi village, Haveli Taluk, Pune District-411027.

For detailed terms and conditions of the E-auction Sale, please refer to the link provided in [www.equitasbank.com](http://www.equitasbank.com) & <https://sarfaesi.auctiontiger.net>.

Date: 26-08-2020 Authorized Officer- Equitas Small Finance Bank Ltd  
 Place: Pune

**GRAVISS HOSPITALITY LIMITED**  
 CIN: L55101PN1959PLC012761  
 Regd. Office: Dairy Taps, J-177, M.I.D.C Industrial Estate, Bhosari, Pune - 411 026. Phone: 022-62513131  
 Email id: investors.relations@gravissgroup.com  
 Website: www.gravisshospitality.com

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Monday, 31<sup>st</sup> August, 2020 at 11.30 a.m.** at Hotel Inter Continental, Marine Drive, Mumbai - 400 020, to inter alia, consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2020.

The said Notice may be accessed on the Company's website at <http://www.gravisshospitality.com> and may also be accessed on the Stock Exchange website at <http://www.bseindia.com>.

The trading window has been closed for all those covered under the Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading, from 1<sup>st</sup> July, 2020 and will open 48 hours after the results are made public on 31<sup>st</sup> August, 2020.

For and on behalf of the Board  
 Sd/-  
**Kainaz Bhurucha**  
 Company Secretary

Place : Mumbai  
 Date : 25<sup>th</sup> August, 2020

**EQUITAS SMALL FINANCE BANK LTD**  
 (Formerly Known As Equitas Finance Ltd)  
 Corporate Office: No.793, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Sala, Chennai, TN - 600 002

**SALE NOTICE FOR THE SALE OF IMMOVABLE PROPERTY.**

**E-auction Sale Notice for the sale of immovable assets under SARFAESI act, 2002, r/w rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002.**

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers, Co borrowers and Guarantors that the below described immovable property mortgaged to the Secured creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Equitas Small Finance Bank Ltd., will be sold on "AS IS WHERE IS" "AS IS WHAT IS CONDITION" on 14-09-2020, for recovery of Rs. 22,87,734/- (Rupees Twenty Two Lakhs Eighty Seven Thousand Seven Hundred and Thirty Four Only) as on 07-07-2016 with further interest from 08.07.2016 with monthly rest, charges and costs etc., due to Equitas Small Finance Bank Ltd., from 1. Mr. Tushar Dongre, 2. Mrs. Beena Dongre, The reserve price will be Rs. 15,00,000/- (Rupees Fifteen Lakhs Only) and the earnest money deposit will be Rs. 1,50,000/- (Rupees One Lakh and Fifty Thousand Only).

**DESCRIPTION OF THE PROPERTY**

All the piece and parcel of the property i.e. Flat No. 103 area admeasuring 610 Sq.ft i.e. 56.69 Sq.mtr (built up) on first floor in wing-B in the building known as "Yuvraj Residency" which is constructed on Property Bearing S.R.No. 113/10/5 adm area about 00 H 02 R, SR No. 113/10/4/1 adm area about 1.5 R and SR.No.113/10/4/2 adm area about 1.5 R Total adm area of 5 R Situated at Village:- Rahatani, Tal - Haveli dist. Pune within limits of pimpri chinchwad municipal corporation together with all buildings and Structures attached to the Earth of permanently fastened to anything attached to Earth both present and future and all Easementary / Mamool rights annexed thereto, and the boundaries of the said land are as follows. On or Towards East : Property of Mr. Sagar Gadhave Mr. Gorakh Jagtap and Mr. Navnath Shinde On or Towards South: Property of Mr. Tekchand Khushal Dayanand, On or Towards West : Property of Mr. Mukte and Mr. Jayram Sheth, On or Towards North: 15 feet Common Road.

For detailed terms and conditions of the E - Auction Sale, please refer to the link provided in [www.equitasbank.com](http://www.equitasbank.com) & <https://sarfaesi.auctiontiger.net>.

Date: 26-08-2020 Authorized Officer- Equitas Small Finance Bank Ltd  
 Place: Pune

**यूनियन बँक Union Bank of India**  
 201- 202, Second Floor, Stellar Enclave, D.P. Road, Near Parihar Chowk, Aundh, Pune- 411 007

**Sale Notice for Sale of Immovable Properties**

**E-Auction Sale Notice Mega E-Auction**

**E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002**

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the constructive/physical (whichever is applicable) possession of which has been taken by the Authorized Officer of **Union Bank of India e-Corporation Bank** (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on 15/09/2020, for recovery of dues as mentioned hereunder to Corporation Bank from the below mentioned Borrower(s) & Guarantor(s). The Reserve Price mentioned hereunder:

Sr. No.	Name & Address of Borrower	Description of Properties	Name of the Branch & Manager's Contact No.	Reserve Price	Date of Demand Notice	Amt. due as on 20/08/2020
1	<b>Borrower - Nutan Engineering, Prop. Kumar Balgonda Patil,</b> Regd. Office : 284/12, Kakade Angan, Flat A/10, Opp. Talera Hospital, Chinchwad, Pune 411033 <b>Guarantor : Nutan Kumar Patil,</b> 284/12, Kakade Angan, Flat A/10, Opp. Talera Hospital, Chinchwad, Pune 411033. <b>Ingalde Nishikant Sudhakar,</b> Flat No.10, Plot No.29, S. No. 282, Kshiti Apartment, Tanajinagar, Chinchwad, Pune 411033	Flat No. 10, 2nd Floor, A Building, Kakade Angan Co-op Society, S. No. 284/12/13/14/15/16 Part, Near Talera Hospital, Kakade Angan Road, Chinchwad Pune 411033 (area 846.00 Sq. Ft.)	Pune - Pimpri-Chinchwad, Mr. Krishna Prasad - 8400140460 / 6354248606	41.00 Lakh(s)	01/04/2019 24/06/2019 (Symbolic)	Rs. 59,86,632.10 (Rs Fifty Nine Lakh Eighty Six Thousand Six Hundred Thirty Two & Ten Paise Only)
2	<b>Borrower - Allianz Poly Pack Industries,</b> 269 A, Nr. By Shanbag School, Daulatnagar, Satara 415211. <b>Pamters Vijay Vilas Dighe and Suresh Ranjane</b> <b>Guarantor : NA</b>	S. No. 269, Hissa No. A/7A and S. No. 269, Hissa No. A/7B/2, Mauje Karanje Tarf, Satara (area 420 Sqm)	Satara, Mr. Manish Meghannavar - 9975108913 / 9731695613	114.06 lakh(S)	02/04/2019 01/07/2019 (Symbolic)	Rs. 1,79,00,469.83 (Rs One Crore Seventy Nine Lakh Four Hundred Sixty Nine & Eighty Three Paise Only)
3	<b>Borrower - D. H. Pawar,</b> No.184, Venkatpur Peth, Satara, Maharashtra 415501. <b>Guarantor : Rajani Deepak Pawar W/o Deepak H. Pawar</b> No.184, Venkatpur Peth, Satara, Maharashtra. <b>Guarantor Kuldeep Dipak Pawar s/o. Dipak H. Pawar,</b> No.184, Venkatpura Peth, Satara, Maharashtra 415501	Commercial Office Hall No. 1, 2 & 3, First Floor, "Vijay Heights", Plot No. 11+12/2, C.S No. 523A/1, On Satara Koregaon Road, Opp - Sainik School, Sadarbazaar, Satara (area 1890.27 Sq. Ft.)	Satara, Mr. Manish Meghannavar - 9975108913 / 9731695613	97.20 lakh(s)	05/04/2016 26/07/2016 (Symbolic)	Rs. 2,40,99,993.65 (Rupees Two Crore Forty Lakhs Ninety Nine Thousand Nine Hundred Ninety Three & Sixty Five Paise Only)
4	<b>Borrower - Ombale Rajendra Vitthal &amp; Ombale Vidya Rajendra,</b> At Chandwadi, Post Jamb, Tal. Wai, Satara 412803. <b>Guarantor : NA</b>	Milkat No. 97/1, At Chandwadi (punarvasan), Tal. Wai, Dist. Satara (area 1000 Sq. Ft.)	Satara, Mr. Manish Meghannavar - 9975108913 / 9731695613	18.96 Lakh(S)	05/01/2019 01/07/2019 (Symbolic)	Rs. 16,69,250.00 (Rs Sixteen Lakh Sixty Nine Thousand Two Hundred Fifty Only)
5	<b>Borrower - Vikas Babu Mane,</b> S. No. 129/3/4 Opp BSNL Office Godoli, Satara Co-borrower- <b>Salutai Vikas Mane,</b> S. No. 129/3/4, Opp BSNL Office, Godoli, Satara 415001 <b>Guarantor : NA</b>	Flat No. SF - 4, Second Floor, "Rudransh Residency", Plot No.11+12, S.No. 113/2, Near Gurukul School, Shahunagar, Mouje Godoli, Tal-Satara, (area- 524.55 Sq. Ft.)	Satara, Mr. Manish Meghannavar - 9975108913 / 9731695613	13.00 lakh(s)	15/12/2014 16/02/2015 (Symbolic)	Rs. 11,11,634.30 (Rs Eleven Lakh Eleven Thousand Six Hundred Thirty Four & Thirty Paise Only)
6	<b>Borrower - Anneel Ram Talekar,</b> Muskerness Colony, Plot No. 20 / C1, Talegaon Dabhade, Pune, 410506 <b>Guarantor : Co - obligant Kusum Ram Talekar,</b> Muskerness Colony, Plot No. 20 / C1, Talegaon Dabhade, Pune Pin 410506.	Residential Flat No.105, situated at Still first + first + Second floor, in the building named as "Ishan Residency" at CTS No. 7366/2, Plot No. 11, Talegaon Dabhade, Pune (area 664 sqft)	Chakan, Parag Bagade-9898951360	18.10 Lakh(s)	03/02/2016 13/12/2017 (Symbolic)	Rs. 3,54,459.00 (Rs Three Lakh Fifty Four Thousand Four Hundred Fifty Nine Only)
7	<b>Borrower - Arya Trans Solution, Prop. Pinky S. Deo,</b> C3, Shivshankar Residency, Medankarwadi, Tal. Khed, Dist. Pune 410505 <b>Guarantor : Sidhartha Shankar Dev,</b> C3, Shivshankar Residency, Medankarwadi, Chakan Tal. Khed, Dist. Pune 410505	Flat No. 3, C Wing, Shivshankar Residency, Gat No. 2 New (old 1764) Medankarwadi, Chakan Tal. Khed, Dist. Pune 410501 (area 621 Sqft)	Chakan, Parag Bagade-9898951360	14,24,400/-	19/03/2019 11/11/2019 (Symbolic)	Rs. 8,57,287.90 (Rs Eight Lakh Fifty Seven Thousand Two Hundred Eighty Seven & Ninety Paise Only)
8	<b>Borrower - Shashikant Ganpatrao Shinde,</b> Flat No. 11, Swamy Samarth Complex, Medankarwadi, Chakan, Tal. Khed, Dist. Pune, Pin-410501 <b>Guarantor : Savitribai Shashikant Shinde W/o Shashikant Shinde,</b> Flat No.11, Swamysamarth Complex, Medankarwadi, Chakan, Tal. Khed, Pune-410501	EMG of Flat Bearing No. 11 Situated at Gat No.473, Shiv Swami Samarth Complex, Medankarwadi, Chakan, Pune (area 57.80 Sq Mtr)	Chakan, Parag Bagade-9898951360	15.50 Lakh(S)	03/02/2016 13/12/2017 (Symbolic)	Rs. 4,66,332.00 (Rs Four Lakh Sixty Six Thousand Three Hundred Thirty Two Only)
9	<b>Borrower - Vishwas Dattatray Gaikwad &amp; Kanta Vishwas Gaikwad,</b> Nr Avdhut Niwas, S. No. 29/3, Bijali Nagar, Shivnagar Sai Samarth Colony, Chinchwad, Pune <b>Guarantor : NA</b>	House At CTS No. 9273, Near Chatrapati Mitra Mandal, Talegaon Dabhade, Near Kaikadi Samaj Mandir, Tal. Maval, Dist. Pune (area 66.63 Sqmtr)	Talegaon Dabhade, Mr. Gaurav Kumar- 7004485090 / 8521911095	9.50 Lakh(s)	19/01/2018 18/07/2018 (Symbolic)	Rs. 7,89,576.00 (Rs Seven Lakh Eighty Nine Thousand Five Hundred Seventy Six Only)
10	<b>Borrower - Ashwini Abhijeet Gengane &amp; Abhijeet Sadanand Gengane,</b> Plot No. 63, H-5, B. U. Bhandari, Skyline, Pune- Alandi Road, Near Datta Mandir, Dattanagar, Dighi, Pune <b>Guarantor : NA</b>	Flat No.5, 3rd Floor, Ocean Apartment, Near Kanchan Mangala Laxmi Building, Near Sudarshan Gangali Mahadu Kalapure Path, Near Foot Path Bridge, Near PCMC Building, Pimple Waghere. Sr.No. 158A/3/2, CTS 5685, 5685/1 To 7	Pune-Nigdi, Mr. Sudheer Kumar- 7522952488	22.00 Lakh(s)	18/06/2016 24/08/2016 (Physical)	Rs. 34,41,285.00 (Rs Thirty Four Lakh Forty One Thousand Two Hundred Eighty Five Only)
11	<b>Borrower - Mr. Dadasaheb Vishnu Tupe &amp; Mrs. Rekha Dadasaheb Tupe,</b> Flat No.3, Gat No. 323, Plot No. 33, 1st Floor, "Sai Enclave", Near Dafodil Society, Somatane Phata, Tal., Maval, Pune <b>Guarantor : NA</b>	Flat No. 3, First Floor, Plot No. 33, Gat No. 323, Near Dafodil Society, "Sai Enclave", Kshirgaon Road, Somatane, Maval, Pune-412106	Pune-Nigdi, Mr. Sudheer Kumar 7522952488	21.00 Lakh(s)	01/09/2016 04/11/2016 (Symbolic)	Rs. 30,95,808.00 (Rs. Thirty Lakh Ninety Five Thousand Eight Hundred Eight Only)
12	<b>Borrower - Rahul Sadashiv Markad,</b> At Chikhali, Tal. Haveli, Pune 410501 <b>Guarantor : Sheetal Rahul Markad,</b> At Chikhali, Tal. Haveli, Pune 410501	Flat No.202, Admeasuring 77.60 Sq Mts, on the 2nd Floor, in the building "Sarvadnya Heights", Situated at Gat No.353 in Kirkatwadi, Taluka-Panchayat Samiti Haveli Zilla Parishad, Pune (835 Sq. Ft.)	Pune-Nigdi, Mr. Sudheer Kumar 7522952488	22.00 Lakh(s)	11/08/2016 04/11/2016 (Physical)	Rs. 42,03,990.00 (Rs. Forty Two Lakh Three Thousand Nine Hundred Ninety Only)
13	<b>Borrower - Vedish Enterprises, Prop.- Ganesh Padwal,</b> H. No. 1942, Bhilare Vasti, Malinagar, Vadgaon Maval, Pune <b>Guarantor : NA</b>	Flat No. B-4, 303, Kohinoor Begonia, Near Ambethan MIDC, Next to HDFC Bank, Varale, S. No. 51, Hissa 2/2. Talegaon, Ambi Gaon Road, Maval, Pune -412106	Pune-Nigdi, Mr. Sudheer Kumar 7522952488	20.80 Lakhs	28/09/2016 23/12/2016 (Symbolic)	Rs. 11,97,054.00 (Rs. Eleven Lakh Ninety Seven Thousand Five Hundred Forty Only)
14	<b>Borrower - Om Sai Powder Coating, Prop. Rupali Suhas Gaikwad,</b> J 76, MIDC Bhosari, Pune <b>Guarantor : Pooja Parmeshwar Kamble,</b> Nr. Ganesh Stores, J 334, Balaji Nagar, Telco Road, Bhosari, Pune <b>Ratna Mala Gaikwad,</b> Flat No. 16, Nat Raj Co-op. Hsg. Soc., Near Sheetal Hotel, Nehru Nagar, Pimpri, Pune	Flat No. 16, Second Floor, Natraj Co-op Housing Society Ltd., S. No. 101/1A/2/3, CTS No. 6565/1, Near Hotel Sheetal, Off. Nehru agar- Polygrass Stadium Road, Pimpri Waghere, PCMC, Pune	Pune-Bhosari, Mr. Amit Kumar Jha 8081911383	Rs. 11.45 Lakhs(s)	04/04/2018 19/06/2018 (Physical)	Rs. 23,83,084.41 (Rs. Twenty Three lakh Eighty Three Thousand Eighty Four & Forty One Paise Only)
15	<b>Borrower - Mr. Sunil Gorakh Mane &amp; Mrs. Sarika Sunil Mane,</b> Flat No. 108, Admeasuring 18.30 sqmtr. Carpet Area (20.95 sqmtr. Builtup Area) and Flat No. 109, Admeasuring 18.30 sqmtr. Carpet Area (20.95 sqmtr. Builtup Area) situated at First Floor, Shree Ganesh Apt., constructed on Plot No. 29.30 & 31 from R S No. 57/2A+8A, situated at Vasanth Nagar, Off. Shendre Road, Songaon, Tal. Dist. Satara 415002 <b>Guarantor : Mr. Ajay Sudhakar Hendre,</b> Sr. No. 316B, Plot No. 5, Basappa Peth, Karanje Tarf, Satara, Maharashtra 415002	Flat No. 108, Admeasuring 18.30 sqmtr. Carpet Area (20.95 sqmtr. Builtup Area) and Flat No. 109, Admeasuring 18.30 sqmtr. Carpet Area (20.95 sqmtr. Builtup Area) Situated at First Floor, Shree Ganesh Apt., constructed on Plot No. 29, 30 & 31, From R. S. No. 57/2A+8A, Situated at Vasanth Nagar, Off. Shendre Road, Songaon, Tal. Dist. Satara	Satara, Mr. Praveen Chilla 8147221995	Rs. 13.50 Lakh(s)	23/08/2019 15/11/2019 (Symbolic)	Rs. 11,54,136.19 (Rs. Eleven Lakh Fifty Four Thousand One Hundred Thirty Six & Nineteen Paise Only)
16	<b>Borrower - M/s. Rutuja Beauty Parlour (Prop.: Madhuri Rajendra Gaikwad),</b> S. No. 28/4/3/3, 28/4/3/4 & 28/4/3/5, F. No. A19, Suyog Sankul, Co-op. Housing Society Ltd., Mouje Pimple Nilakh, Tal. Haveli, Dist. Pune 411027 <b>Guarantor : Mr. Rajendra Kundlik Gaikwad,</b> S. No. 28/4/3/3, 28/4/3/4 & 28/4/3/5, F. No. A19, Suyog Sankul, Co-op Housing Society Ltd., Mouje Pimple Nilakh, Tal. Haveli, Dist. Pune 411027	S NO 28/4/3/3, 28/4/3/4 & 28/4/3/5, F. No. A19, Suyog Sankul, Co-op Housing Society Ltd., Mouje Pimple Nilakh, Tal. Haveli, Dist. Pune 411027	Pimple Soudagar, Mrs. Subhawati 7800302136	Rs. 26.55 Lakh(s)	03/09/2019 28/11/2019 (Symbolic)	Rs. 22,21,858.00 (Rs. Twenty Two Lakh Twenty One Thousand Eight Hundred Fifty Eight Only)
17	<b>Borrower - Sagar Ramesh Kumbhar,</b> Sr. No. 13, H. No. 556/1, Shitole Nagar, Sangvi, Pune, Maharashtra 411027 <b>Guarantor : NA</b>	Flat No. 11A, Second Floor in the building Known as Ish Kripa Co-operative Housing Society, Constructed on Plot No. 27, CTS No. 261, Ward No. A, Vill-Bahangarwadi, Lonavala, Nangargaon, Pune (Area Admeasuring 619 Sq. Ft.)	Bhosari Branch Mr. Amilkumar 8081911383	Rs. 11.50 lakh(s)	28/12/2015 23/03/2016 (Physical)	Rs. 30,52,272.50 (Rs. Thirty Lakh Fifty Two Thousand Two Hundred Seventy Two & Fifty Paise Only)
18	<b>Borrower - Mr. Yogesh Ramesh Khairnar and Mrs. Dhaneshri Yogesh Khairnar,</b> Neharu Nagar, Shaniwar Peth, Karad, Tal. Karad, Dist. Satara 415110 <b>Guarantor : Pravin Hindurao Bhosale,</b> Add. Row House No.14, S. No. 399/2/4, Banpurikar Colony, Karad, Dist. Satara	Flat No. B-4, Area 840 Sq. Ft., On First Floor, On RCC Building, Sr. No. 407/5A+5B+5C, Plot No. 3, Krishna Kunj Apartment, Tal. Karad, Dist. Satara	Karad Mr. Pawan Kumar 7976765981	Rs. 19.28 Lakh(s)	09/04/2019 26/08/2019 (Symbolic)	Rs. 18,71,038.28 (Rs. Eighteen Lakhs Seventy One Thousand Thirty Eight & Twenty Eight Paise Only)
19	<b>Borrower - M/s Viraj Tractors, Prop. Vivek Ramchandra Jagtap,</b> 435/5, Shaniwar Peth, Market Yard, Karad, Dist. Satara 415110 <b>Guarantor : Patil Ilesh Rajaram,</b> Add-176, Mangalwar Peth, Karad	Plot and Building at R.S. No. 141/3A/2+3B/2/4, 141/3A/2+3B/2/3, 140/1A/3 & 140/1A/4, Milkat No. GA-288, Shivdarshan Colony, Malkapur, Tal. Karad, Dist.: Satara	Karad Mr. Pawan Kumar 7976765981	Rs. 124.56 Lakh(s)	05/04/2019 26/08/2019 (Symbolic)	Rs. 67,82,551 (Rs. Sixty Seven Lakh Eighty Two Thousand Five Hundred Fifty One Only)
20	<b>Borrower - Mr. Sharad Sahebrao Deshmukh,</b> At Post Murud, Tal. Patan, Dist. Satara 415110 <b>Guarantor : Dadasaheb Anandrao Mohite,</b> Add-104 D, Shukrawar Peth, Karad	Flat No. F-5, First Floor, Survey No. 72/2/17, Radhey Sankul, Phase II, Mouje Hajarmachi, Tal. Karad, Dist. Satara, Maharashtra: 415110 (Area:37.47 Sq. Mtrs.)	Karad Mr. Pawan Kumar 7976765981	Rs. 5.50 Lakh(s)	05/01/2019 26/08/2019 (Symbolic)	Rs. 7,80,995.33 (Rs. Seven Lakh Eighty Thousand Nine Hundred Ninety Five & Thirty Three Paise Only)

Date : 24/08/2020  
 Place : Pune  
 \* Date & Time of Auction: 15/09/2020, 11.45 am to 1.15 pm (with 10 min. unlimited auto extensions)  
 Authorized Officer, Union Bank of India, Regional Office (Pune West)

**PCS PCS TECHNOLOGY LIMITED**  
 CIN : L74200MH1981PLC024279  
 Corp. Off: 8th floor, Technology, plot no. X-53, MIDC, Mahape, Navi Mumbai-400710. Tel: 022-41226111. Fax: +91-22-22851489.  
 Regd. Off: 62/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015, Web: www.pcsstech.com  
 Email: investors.grievances@pcsstech.com

**NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE.**

Notice is hereby given that the 39<sup>th</sup> Annual General Meeting ("39<sup>th</sup> AGM") of the Company will be held on **Wednesday, 23<sup>rd</sup> September, 2020 at 12.30 p.m** through **Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM)** to transact the business as set out in the Notice of 39<sup>th</sup> AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic and the restrictions imposed on the movement of people, the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 and SEBI vide its Circular no SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 (collectively referred to as "Applicable Circulars") have permitted the holding of the AGM through Video Conference / Other Audio Visual Means.

The Notice for convening the AGM along with the Annual Report for FY 2019-20 ("Annual Report") is sent on 24 August, 2020 only through electronic mode to those members whose email addresses are registered with the Depository Participants ("DPs") / Company / Registrar and Transfer Agent viz. Bigshare Services Pvt. Ltd. ("RTA"), in accordance with the MCA Circulars and SEBI Regulations. For the limited purpose of receiving the Notice and the Annual Report through electronic mode in case the email addresses is not registered with DPs/ Company/ RTA, members may send request for the same on Company's email id on investors.grievances@pcsstech.com

Members who have not yet registered their email addresses are requested to register the same at the following link : <https://www.bigshareonline.com/investorRegistration.aspx>.

The Notice of the 39<sup>th</sup> AGM of the Company and the Annual Report for the FY 2019-2020 is available on the website of the Company at [www.pcsstech.com](http://www.pcsstech.com) and the same is also displayed on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited and the India. com.

**Book Closure date**

Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulation, 2015, notice is further given that the Register of members and Share Transfer Books will remain close from Tuesday, 15<sup>th</sup> September, 2020 till Wednesday, 23<sup>rd</sup> September, 2020. (both day inclusive) for the purpose of Annual General meeting

**Voting through Electronic means**

The Company is pleased to provide members facility to exercise their right to vote by electronic means and the business may be transacted through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

During the remote e-voting, members of the Company holding shares either in physical form or Dematerialized form, as on the cut-off date i.e. September 15, 2020 may cast their vote electronically on the business as set forth in the notice of AGM through electronic voting system of CDSL. The votes once cast by the member cannot be allowed to change it subsequently or cast the vote again. All the members are informed that:

- The cut-off date for determining eligibility to vote by electronic means is September 15, 2020.
- The remote e-voting shall commence on Sunday, 20<sup>th</sup> September, 2020 from 10:00 a.m. (IST)
- The remote e-voting shall end on Tuesday, 22<sup>nd</sup> September, 2020 by 05:00 p.m. (IST).
- The members who have already cast their vote through remote e-voting may attend the meeting but shall NOT be entitled to cast their vote again at the AGM.
- Since this AGM is to be conducted, through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM), the facility for voting through ballot paper is not available at AGM.
- The members whose name is recorded in the register of members maintained by the depositories as on cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting.

The members (including members who are holding shares in Dematerialized form as well as in physical form) who are already registered with CDSL for e-voting may use their existing user ID and password for casting a vote and the members (including members who are holding shares in Dematerialized form as well as in physical form) who are not registered with the CDSL for e-voting may refer the procedure mentioned in the AGM Notice of the Company.

**Procedure to Raise Questions / Seek Clarifications With Respect To Annual Report:**

As the AGM is being conducted through VC / OAVM, members desiring any information relating to the annual accounts of the Company are requested to send an email to the Company at [investors.grievances@pcsstech.com](mailto:investors.grievances@pcsstech.com), at least ten (10) days before the meeting, mentioning their name, complete 16 digit demat account no. / folio no., email address and mobile number. Only those requests as received from the members on the [investors.grievances@pcsstech.com](mailto:investors.grievances@pcsstech.com) on or before Saturday, September 12, 2020 shall be considered and responded to, prior / until the date of the AGM by way of email / phone call. Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a speaker by sending their request through their registered email address mentioning their name, DP ID and Client ID/folio number, PAN, mobile number at [investors.grievances@pcsstech.com](mailto:investors.grievances@pcsstech.com), from 16<sup>th</sup> September, 2020 (9.00 a.m. IST) to 18<sup>th</sup> September, 2020 (5.00 p.m. IST). Those Members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM.

Members who hold shares of the Company as on 15<sup>th</sup> September, 2020 being the cut of date for this purpose and have registered themselves as a speaker will be allowed to express their views / ask questions during the AGM and they may have to allow camera access during the AGM.

**PROCEDURE FOR ATTENDING THE AGM THROUGH VC / OAVM**

Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the live webcast of AGM provided by CDSL at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) by using their remote e-voting login credentials. Kindly note that, notice of the AGM is also accessible on [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com). The members who are already registered with CDSL for e-voting may use his existing user ID and password for casting a vote and the members who are not registered with the CDSL for e-voting may refer the procedure mentioned in the AGM Notice of the Company.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com), under help section or write an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com).



Bank of India (BOI) advertisement for Bhivandi Branch, featuring contact details and a possession notice for an immovable property.

POSSESSION NOTICE (For Immovable property) - The undersigned being the authorised officer of the BANK OF INDIA under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002...

PUBLIC NOTICE - My Clients, Kamalnayan Kisingopal Rajpuri (HUF) and Yogendrakumar Kisingopal Rajpuri (HUF) are absolutely seized and possessed off and otherwise well and sufficiently entitled to all that piece and parcel of Land bearing admeasuring 1000 sq. yards i.e. 836.00 sq. mtrs. of TPS II, corresponding CTS No. 1352, 1352/1 TO 5 of Village Vile Parle (East) ALONGWITH the building standing thereon known as "RAJAPURIA BHUVAN"...

PUBLIC NOTICE - My Clients, Kamalnayan Kisingopal Rajpuri (HUF) and Yogendrakumar Kisingopal Rajpuri (HUF) are absolutely seized and possessed off and otherwise well and sufficiently entitled to all that piece and parcel of Land bearing admeasuring 1000 sq. yards i.e. 836.00 sq. mtrs. of TPS II, corresponding CTS No. 1352, 1352/1 TO 5 of Village Vile Parle (East) ALONGWITH the building standing thereon known as "RAJAPURIA BHUVAN"...

PUBLIC NOTICE - My Clients, Kamalnayan Kisingopal Rajpuri (HUF) and Yogendrakumar Kisingopal Rajpuri (HUF) are absolutely seized and possessed off and otherwise well and sufficiently entitled to all that piece and parcel of Land bearing admeasuring 1000 sq. yards i.e. 836.00 sq. mtrs. of TPS II, corresponding CTS No. 1352, 1352/1 TO 5 of Village Vile Parle (East) ALONGWITH the building standing thereon known as "RAJAPURIA BHUVAN"...

HARDCASTLE AND WAUD MANUFACTURING COMPANY LIMITED - Regd. Off: 2nd Floor, Metro Junction Mall of West Pioneer Properties (India) Pvt. Ltd. Netivali, Kalyan (E), Thane 421306. Tel No: 022-22837658-63 Fax No: 022-22873176

Notice is hereby given that the 74th Annual General Meeting (AGM) of the Company will be held at Club House, Presidency Gate, Next to Tower-A, Near Metro Junction Mall of West Pioneer Properties (India) Pvt. Ltd. Netivali, Kalyan (E) - 421306 on Tuesday, 22nd September, 2020 at 10.30 a.m. to transact the business as set forth in the Notice of the Meeting dated 18th July, 2020.

Government of India advertisement for Department of Atomic Energy, Directorate of Purchase & Stores. Includes details for e-Tender Notice and a list of items for supply and warranty.

PUBLIC NOTICE - WHEREAS, pursuant to instruction of my client, Mr. Ashok M. Sontakke, notice is hereby given to the public at large in general to bring an original Agreement dated 31/03/1976 relating to Flat No.B-16, Anjali Apartment of Shree Anjali CHS Ltd situated at Rambaug Lane No.5, Kalyan (W), Taluka Kalyan, Dist. Thane. Thane has been lost from my client's custody and in relation to which my client has also given intimation to the Police Station at Khadak Pada, Kalyan and accordingly said police station has issued to my client, certificate on 17/07/2019 to that effect. My client in person has also published public notice in the Marathi weekly News paper "Kalyan Vaibhav" dated 05/09/2019 to 11/09/2019. So far my client has not received any claims and objections from anyone within the time stipulated in the said public notice as disclosed to me. As my client informed me that Public Notice is remained to be Publish in English language in English News paper, my client has now instructed me to publish the same in English News paper.

NOW Notice is hereby given to the Public at Large and in General to all those having any share, right, title & interest by way of sale, mortgage, transfer, lease, exchange, gift, devise or otherwise howsoever/whatsoever into or upon the above said flat are hereby required to give notice thereof in writing alongwith requisite proof of documents to my office at 324, Trimurti Building, Joshi Wada, Opp. Prince Electronics, Kalwa(W), Thane - 400 605 within 14 days from the date of publication of this Public Notice, failing which it will be deemed that there is no such claims, rights, interests, demands, objections, encumbrances or any other rights or entitlements in any manner and the same have been waived, released, relinquished, withdrawn or abandoned and thereafter no claims and objections in any manner will be consider and entertain and my client shall have all liberty, choice and legal rights, to deal with the above said flat by way of self/sale, transfer, lease, exchange, gift or in any other manner without any notice to the Public at large.

Registered Office: TJSB House, Plot No. 85, Road No. 2, Wagle Industrial Estate, Thane (West) - 400 604. Tel: 2587 8500 Fax: 2587 8504.

PUBLIC AUCTION - TJSB Sahakari Bank Ltd. has initiated recovery action against the following defaulted borrower by the Authorized Officer of the Bank, appointed under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 as amended by the Enforcement of Security Interest & Recovery of Debts Laws (Amendment) Act, 2012 (1 of 2013) dtd. 03.01.2013 and rule made there under has issued Demand Notice on 29.05.2017 of Rs. 51,21,854/- as on 30.04.2017 to Mrs. Lata Yashwant Bhoir and Mr. Yashwant Maruti Bhoir under section 13(2) of the said Act. The Borrowers has not repaid the amount mentioned in the said Demand Notice within stipulated period; hence the Authorized Officer has taken the Actual possession of the immovable property mentioned herein below u/s 13(4) of the said Act.

1. The undersigned as the Authorized Officer of TJSB Sahakari Bank Ltd., decided to sell the said property on "AS IS WHERE IS BASIS AND AS IS WHAT IS BASIS AND WITHOUT RECOVERY BASIS" by inviting Tenders.

Table with 2 columns: Name of the Borrower/Guarantors/ Mortgagee and Description of Immovable Property. Includes details for Mrs. Lata Yashwant Bhoir, Mr. Yashwant Maruti Bhoir, and Mr. Dhiren Jayantilal Shah.

Place of Auction: TJSB Sahakari Bank Ltd., "Madhukar Bhavan", Recovery Department, 3rd Floor, Wagle Estate Road No. 16, Thane (West) - 400 604.

Date and Time of Auction: 25.09.2020 at 11:30 a.m. Date of Inspection of property: 31.08.2020 Between 11:30 a.m. To 5:00 p.m. Terms & conditions: 1. The offers along with EMD should be made in a sealed cover super scribed, "Offer for purchase of Immovable property of Mrs. Lata Yashwant Bhoir and Mr. Yashwant Maruti Bhoir bring the said offer sealed cover at the above mentioned venue on or before 24.09.2020 before 5:00 p.m."

DATE : 25/08/2020 PLACE : THANE For & on behalf of TJSB SAHAKARI BANK LTD.

HINDUSTAN HARDY LIMITED (Formerly Hindustan Hardy Spicer Limited) Regd. Office: Plot No. C-12, M.I.D.C. Area, Ambad, Nashik, Maharashtra - 422010. CIN : L29300MH1982PLC028498 Website: www.hindardys.com

NOTICE TO SHAREHOLDERS WITH RESPECT TO 38th ANNUAL GENERAL MEETING - NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, September 24, 2020 through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2019-20 ("Annual Report") is being sent only by electronic mode to those Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participants in accordance with the aforesaid MCA circulars and said SEBI Circular.

The Notice of the AGM and Annual Report will also be available on the website of the Company at www.hardys.com and websites of BSE Limited i.e. at www.bseindia.com.

The Company is pleased to provide the facility of e-voting to its Shareholders, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remote e-voting system (e-voting from the place other than venue of the AGM) as well as e-voting during the proceeding of the AGM (collectively referred as e-voting).

Members who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered on or before 31st August, 2020 as follows: 1. Shares in Physical Mode: please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to M/s Satellite Corporate Services Private Limited, Registrar and Transfer Agent at service@satellitecorporate.com / Company at ca@hardys.com

Place: Mumbai Dated: 25.08.2020 Company Secretary

PUBLIC NOTICE - Notice is hereby given in general public at large that my client has agreed to purchase and acquire three (3) Flats bearing Flat No. 101, Building No. 1, Wing B, on 1st Floor, admeasuring 1005 sq. ft. (built up) area, Flat No. 201, Building No. 1, Wing B, on 2nd Floor, admeasuring 1005 sq. ft. (built up) area, and Flat No. 204, Building No. 1, Wing B, on 2nd Floor, admeasuring 825 sq. ft. (built up) area, in Vasundhara Co-operative Housing Society Ltd., Kanyapada, Gokuldham Colony, Goregaon, Mumbai - 400 063, bearing Survey No. 261 (part), 263 (part), CTS No. 620(part), 619(part) situated at Village - Malad, Taluka - Borivali within the registration district and sub-district of Mumbai City and Mumbai Suburban from Darshana Umesh Doshi and Arvindkumar Bhagadass Doshi and Jitendra Harihar Mehta and Pravinchand Hirral Mehta respectively its present owner. The details of the said flats premises are set out in the schedule hereunder written.

The Schedule above referred to: (Description of Flats Premises) Flat No. 101, Building No. 1, Wing B, on 1st Floor, admeasuring 1005 sq. ft. (built up) area, Flat No. 201, Building No. 1, Wing B, on 2nd Floor, admeasuring 1005 sq. ft. (built up) area, and Flat No. 204, Building No. 1, Wing B, on 2nd Floor, admeasuring 825 sq. ft. (built up) area, in Vasundhara Co-operative Housing Society Ltd., Kanyapada, Gokuldham Colony, Goregaon, Mumbai - 400 063, bearing Survey No. 261 (part), 263 (part), CTS No. 620(part), 619(part) situated at Village - Malad, Taluka - Borivali within the registration district and sub-district of Mumbai City and Mumbai Suburban.

NOTICE is hereby given to the public that under instructions of our client we are investigating the title of IDFC Alternatives Limited, a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 having its registered office at 4th Floor, Capital Towers, 555 Anna Salai, Thiru Vi Ka Kudiyiruppu, Tenampatt, Chennai 600 018 to the unit / premises more particularly described in the Schedule hereunder written ("Unit"). All persons having any right, title, interest or claim in respect of the Unit or part thereof, by way of inheritance, mortgage, sale, agreement for sale, transfer, assignment, lease, sub-lease, license, sub-license, lien, charge, trust, easement, gift, acquisition, requisition, any encumbrance or beneficial right / interest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any suit, decree, injunction order or attachment or award passed by any Court or Authority litigation, is-pends, decree or order of any adjudicating authority, exchange, partition, power of attorney, Will, bequest, tenancy, development rights, family arrangement / settlement, possession, allotment or otherwise howsoever ("Claim") are hereby requested to make the same known in writing along with complete documentary proof to the undersigned at Khaitan & Co, Advocates at One Indiabulls Centre, Tower-1, 13th floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai 400 013 and by email at mumbai@khaitan.co within a period of 14 (Fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be deemed that the claimant(s) has / have knowingly abandoned and / or relinquished such Claims and/or waived the right to exercise such Claims.

SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE (Description of the Unit) Unit No 201 admeasuring 9069 square feet carpet Area, being the entire second floor and 8 car parking spaces on level of the basement along with all proportionate common areas and facilities all in the building known as Naman Chambers situated on a portion of the land admeasuring 6888.08 square meters being amalgamated Plot No. C-31 and C-32, bearing CTS No. 4207 (part) of Village Kotelekalyan, Taluka Andheri, G Block within Bandra-Kurla Complex in the Registration District of Mumbai Suburban bounded as follows: On or towards the North : By Plot No. C-30; On or towards the South : By Plot No. RG-11 & C-13; On or towards the East : By Plot No. C-35 & C-34; and On or towards the West : By 18 Mr. Wide Road

Place : Mumbai Dated : 25th day of August 2020 For Khaitan & Co. Harsh Parikh Partner

PCS PCS TECHNOLOGY LIMITED - Notice of 39th Annual General Meeting, Remote E-Voting Information and Book Closure. The Notice of the 39th Annual General Meeting ("39th AGM") of the Company will be held on Wednesday, 23rd September, 2020 at 12.30 p.m. through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the 39th AGM.

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ("39th AGM") of the Company will be held on Wednesday, 23rd September, 2020 at 12.30 p.m. through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the 39th AGM.

The Notice for convening the AGM along with the Annual Report for FY 2019-20 ("Annual Report") is sent on 24 August, 2020 only through electronic mode to those members whose email addresses are registered with the Depository Participants ("DPs") Company Registrar and Transfer Agent viz. Bigshare Services Pvt. Ltd. ("RTA"), in accordance with the MCA Circulars and SEBI Regulations. For the limited purpose of receiving the Notice and the Annual Report through electronic mode in case the email addresses is not registered with DPs/Company/RTA, members may send request for the same on Company's email id at investors@pcsctech.com

Members who have not yet registered their email addresses are requested to register the same at the following link - https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx. The Notice of the 39th AGM of the Company and the Annual Report for the FY 2019-20 is available on the website of the Company at www.pcsctech.com and the same is also displayed on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com.

Book Closure date Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI(LODR) Regulation, 2015, notice is further given that the Register of members and Share Transfer Books will remain close from Tuesday, 15th September, 2020 till Wednesday, 23rd September, 2020, (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

The Company is pleased to provide members facility to exercise their right to vote by electronic means and the business may be transacted through e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). During the remote e-voting, members of the Company holding shares either in physical form or Dematerialized form, as on the cut-off date i.e. September 15, 2020 may cast their vote electronically on the business as set forth in the notice of AGM through electronic voting system of CDSL. The votes once cast by the member cannot be allowed to change it subsequently or cast the vote again. All the members are informed that:

- The cut-off date for determining eligibility to vote by electronic means is September 15, 2020.
The remote e-voting shall commence on Sunday, 20th September, 2020 from 10:00 a.m. (IST)
The remote e-voting shall end on Tuesday, 22nd September, 2020 by 05:00 p.m. (IST).

Procedure to Raise Questions / Seek Clarifications With Respect To Annual Report: As the AGM is being conducted through VC / OAVM, members desiring any information relating to the annual accounts of the Company are requested to send an email to the Company at investors@pcsctech.com, at least ten (10) days before the meeting, mentioning their name, complete 16 digit demat account no. / folio no., email address and mobile number. Only those requests as received from the members on the investors@pcsctech.com on or before Saturday, September 12, 2020 shall be considered and responded to, prior / until the date of the AGM by way of email / phone call.

Procedure for Attending the AGM through VC / OAVM Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the live webcast of AGM provided by CDSL at www.evotingindia.com by using their remote e-voting login credentials. Kindly note that, notice of the AGM is also accessible on www.evotingindia.com. The members who are already registered with CDSL for e-voting may use his existing user ID and password for casting a vote and the members who are not registered with the CDSL for e-voting may refer the procedure mentioned in the AGM Notice of the Company.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@csindia.com.

Place: Mumbai Dated: 25th August, 2020 By Order of the Board For PCS Technology Limited Mehul Monani Company Secretary & Compliance Officer

pnb Housing Finance Limited advertisement for Ghar Ki Baat, featuring contact details and a notice for shifting of premises.

NOTICE FOR SHIFTING OF PREMISES TO WHOMSOEVER IT MAY CONCERN - This is the notice to the General Public that we are shifting this office premises on or before dated 21st August, 2020.

NOTICE IS HEREBY GIVEN to inform the Public at large, that We (1) Mr. Ronald D'Souza (son of SamsanSantana Andrew D'Souza alias SantanaD' Souza) and (2) Mrs. Jean D'Souza (wife of Mr. Ronald D'Souzaand daughter-in-law of SamsanSantana Andrew D'Souza alias SantanaD' Souza), are the Owners of Flat No. 13, Akashyoti Co-op Hsg Soc. Ltd., Vakola, Santacruz East, Mumbai 400 055. We say that Mr. SamsanSantana Andrew D'Souza alias SantanaD' Souza alias Samsan Santan Andrew D'Souza (father of Mr. Ronald D'Souza) (hereinafter referred to as 'Samsan D'Souza') has been living in our house at Flat No. 13, Akashyoti Co-op Hsg Soc Ltd, Vakola, Santacruz East, Mumbai 400 055.

PUBLIC NOTICE - TAKE NOTICE THAT we are investigating the title of M/S. ACHAL NAGAR SAHAKARI GRUHA RACHANA SANSTHA MARYADIT (hereinafter referred to as the "Society"), a society registered under the provisions of The Maharashtra Co-operative Societies Act, 1960 bearing registration no. PNA/PNA-4/HSG/(1C) 3295/1995 and having its registered office at S. No. 45, Hissa No. 1+2 and S. No. 46, Hissa No. 13A, Kondhwa Khurd, Pune-411048 in respect of its rights in all that piece and parcel of land bearing survey no. 45/1A/46/13A/2 (old survey no. 45/1+2 and 46/13A+2) admeasuring approx. 35680.70 sq. mtrs. being lying and situate at village Kondhwa Khurd, Taluka Haveli, Dist. Pune (hereinafter referred to as the "said Larger Property") along with the development rights of M/S SUKUMAR TOWNSHIP DEVELOPMENT PRIVATE LIMITED (hereinafter referred to as the "Company"), a private limited company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and validly existing under the provisions of the Companies Act, 2013, having CIN: U70101PN1993PTC071127 and having its registered office at 1st Floor, Kumar Capital, 2413, East Street, Camp, Pune-411 001 over the said Property. The Company acquired the development rights over the said Property vide the Development Agreement dated 12th December 2003 bearing registration No. 5392 of 2003 duly registered with the Sub-Registrar of Assurances at Haveli-12 read with Deed of Confirmation dated 4th March 2014 bearing registration No. 1926 of 2014 duly registered with the Sub-Registrar of Assurances at Haveli-11.

Our client is desirous of creating a mortgage over 19 identified units more particularly described in Schedule A hereunder written ("Identified Units") situated in the building no. H1, constructed on a portion of the said Larger Property as well as a mortgage over a proportionate undivided area of land admeasuring approx. 11961.68 sq. mtrs. out of the total area of the said Larger Property ("Project Land") along with the rights to utilize and consume the FSI/TDR admeasuring approx. 25324.23 sq. mtrs. for the construction of the proposed building nos. H2 and H3 and the proposed commercial building on the Project Land as per the layout plan approved by the Pune Municipal Corporation (PMC) together with all present and future FSI/TDR any accruals/income/claim that may arise from the said H2, H3 and commercial building and all receivables from the sale of any unit constructed using the said FSI/TDR along with assignment of receivables from sold and unsold units in the building no. H1 constructed on a portion of the said Larger Property and from sale of unit/s, both sold and unsold constructed in the proposed H2 and H3 buildings and the commercial building and as more particularly described in Schedule B hereunder written.

All persons/entities including individuals, Hindu Undivided Families, companies, banks, financial institutions, non-banking financial institutions, firms, association of persons or body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any benefits, title, claims, objections, demands or rights or interest in respect of the said Property or any part thereof by way of inheritance, sale, transfer, share, mortgage, pledge, charge, lease, lien, license, assignment, tenancy, gift, exchange, encumbrance, family arrangement/settlement, bequest, succession, maintenance, easement, trust, possession, decree or order of any court of law, contracts/ agreements, development rights, partnership, right of way, is pendens, reservation, contracts/agreements, power of attorney, option, FSI consumption, right of first refusal, preemption or any liability or any commitment or otherwise of whatsoever nature is hereby required to intimate in writing and via e-mail, along with documentary evidence to the undersigned at the address and e-mail address mentioned below within ten (10) days from the date of publication of this notice of such claim/s and such claim/s will not be enforceable/ binding on our client and / or an impediment to the title of the Company and the same shall be treated as clear and marketable.

SCHEDULE A Description of the Identified Units. Table with 5 columns: Sr No, Tower/ Building, Floor, Flat No, Saleable area (sq. ft.).

List of units proposed to be mortgaged in the Project "Kumar Prithvi (Phase-II)" being developed on a portion of the said Larger Property

SCHEDULE B Description of the Identified Units. Table with 5 columns: Sr No, Tower/ Building, Floor, Flat No, Saleable area (sq. ft.).

All that piece or parcel of undivided physical area of land admeasuring approx. 11961.68 sq. mtrs. out of the total area of the said Larger Property bearing Survey No. 45/1A/46/13A/2 (old survey no. 45/1+2 and 46/13A+2) admeasuring approx. 35680.70 sq. mtrs. lying, being and situated at revenue Village- Kondhwa Khurd, Taluka- Haveli, District- Pune within the limits of the Pune Municipal Corporation and within the registration District- Pune, Sub District- Taluka- Haveli ("Project Land") along with the rights to utilize and consume the FSI/TDR admeasuring approx. 25324.23 sq. mtrs. for the construction of the proposed building nos. H2 and H3 and the proposed commercial building on the Project Land together with all present and future FSI/TDR any accruals/income/ claim that may arise from the said H2, H3 and commercial building and all receivables from the sale of any unit constructed using the said FSI/TDR along with assignment of receivables from sold and unsold units in the building no. H1 constructed on a portion of the said Larger Property and from sale of unit/s, both sold and unsold constructed in the proposed H2 and H3 buildings and the commercial building.

Dated this 26th day of August 2020 Place: Pune Mr. Avikshit Moral, Partner Juris Corp Advocates & Solicitors 307, Century Bhavan, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030, India. avikshit.moral@jclcx.com



याद्वारे कर्जदार, सह-कर्जदार व जामीनदारांना आणि सर्व लोकांना सूचित करण्यात येते की सुरक्षित धनकोडे तारण असलेल्या खाली नमूद अचल मालमत्तेच्या इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ताबा घेतलेला असून त्यांची विक्री विक्रयक्रमास आणण्यात, 2. श्रीमती नर्मदा जयप्रकाश, 3. श्री अशोक जयप्रकाश अमरावळ यांचेकडून इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लि. यांनी घेतलेल्या दि. 04.04.2017 नुसार रु. 20,66,130/- (रुपये वीस लाख सहास्रह्र हजार एकशे तीस फक्त) अधिभूति दि. 05.04.2017 पासून मासिक हप्त्या, ग्राहक व अधिभार डी. चा वसुलीसाठी दि. 14-09-2020 रोजी "जर्जी आहे जेथे आहे" आणि "जर्जी आहे ज्या स्थितीत आहे" तत्त्वावर विक्री करण्यात येईल. आर्थिक किंमत रु. 15,00,000/- (रुपये एक लाख पन्नास हजार फक्त) आणि बचपाणा रकम रु. 1,50,000/- (रुपये एक लाख पन्नास हजार फक्त) असेल.

मालमत्तेचे वर्णन - सदनीका क्र. 502, पाचवा मजला, बिल्ड-अप क्षेत्रफळ सुमारे 48.55 चौ.मी. वक्रदृष्ट हॉटेल्स, फेज-111, स.क्र. 2/3 आणि सीटीएस क्र. 2953, क्षेत्रफळ सुमारे 24.86 आर, सांगवी गाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे - 411027, ई-लिलाव विक्रीच्या तपशीलावर अटी व शर्तीसाठी कृपया [www.equitasbank.com](http://www.equitasbank.com) आणि <https://sarfaesi.auctiontiger.net> येथे दिलेली लिंक पाहावी.

दिनांक: 26-08-2020 - प्राधिकृत अधिकारी इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लि.

तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही श्री. अजय गणपत तारीबागील यांच्या ताबे व हिवाटीसाठी असून त्यांनी सदरील मिळकत आपले आर्थिकतास विक्री देण्याचे उद्दिष्ट असून त्याबाबत बोलणी झालेली आहे. सदर मिळकत ही पूर्णपणे निव्वंद, निजोखमी व बोव्यारहित असल्याबाबतची हमी. भवसा व खात्री आम्हाे आशिल्लाना दिलेली आहे. ती सदरील प्लॉट मिळकतीवर सदरील विद्यमान मालकाच्या व्यक्तििक अन्व कोणत्याही करणेही प्रकाशे हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा, ताबा, कुल हक्क, इस्तेम, वहिवाट, लेखी व तौडी करार, बहीस, साडेछाट, विवाहापाठती, निम, निज, पोटीनी, अन्न, वस्त्र, पोटीनी, बांगडी, महागणवत, अटॅकमेंट, वासाहक्क, इष्टापन्न वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध अथवा बोजा आस्त्व्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झालेलासून 15 दिवसांचे आत मूळ काढवण्याशिवाी आम्हाे खालील पत्त्यावर येवून खात्री करून घ्यावी. सदरील मुदतीमध्ये हक्क व आत्व्यास सदरील मिळकत पूर्णपणे निव्वंद, निजोखमी व निष्कर्जी आहे असे समजून आम्हाे अशील सदरा मुदतीवर पूर्ण काढवण्यात यावी नोंद घ्यावी. मुदतबाध हक्क विहात घेतली जाणार नाही. पत्ता : ४०२, सुर्वदमन अपार्टमेंट, शिवाजीनगर गावठाण, शिवाजीनगर, पुणे - ४11००९ (फोन : ९1६९९०1०1)

मिळकतीचे वर्णन : परिशिष्ट : तुकडी पुणे, पोस्टतुकडी तालुका हवेली, जिन्हा पुणे येथील ने. दुय्यम निव्वंदव हवेली, पुणे यांचे अधिष्ठीनीत तसेच मामपंचायत वाघोली, तालुका पंचायत हवेली आणि जिन्हा परिवड पुणे यांच्या हद्दीतील गाव मोजे वाघोली येथील गट नंबर 1४२० एकूण क्षेत्रफळ 1५०८६.४२ चौ.मी. पेकी ७७४४.७७ चौ.मी. ही मिळकत व त्यावरील कमलबाग सैकाऱी गृहव्यवसाय संस्था मर्यादित व त्यामधील प्लॉट नंबर ६९ व प्लॉट नंबर ७० यांनी अनुक्रमे क्षेत्र 1७२.३७ चौ.मी. व ८० चौ.मी. यासी बतुसिमा - प्लॉट नंबर ६९ बतुसिमा - पूर्वेस प्लॉट नंबर ७८, पश्चिमेस ६ मीटर रुंद सोसायटी अंतर्गत रस्ता, दक्षिणेस प्लॉट नंबर ७०, उत्तरेस ६ मीटर रुंद सोसायटी अंतर्गत रस्ता, दक्षिणेस - प्लॉट नंबर ७1 A, उत्तरेस प्लॉट नंबर ६९.

अ.अ. अमित पाटील

४०२, सुर्वदमन अपार्टमेंट, शिवाजीनगर गावठाण, शिवाजीनगर, पुणे - ४11००९

फोन : ९1६९९०1०1

पुणे, दिनांक : २६/०८/२०२०

## PUBLIC NOTICE

Take notice that MR. ARVIND DHANRAJ BHANSALI has represented my client that he is having right, title and interest and is well seized and possessed of the **Scheduled Property in Bilwade, Tat. Haveli, Dist. Pune** my client is interested in purchasing the said property and is negotiating with the said Owner and the said Owner has assured my client that the scheduled property is free from all the encumbrances and he has a clear, clear marketable title to the said property. Hence, if anybody has/have any right, title, interest such as agreement, license, lease, lien, gift, maintenance, loan, mortgage or possession otherwise regarding or to the said property, shall inform us in writing **within 88 days** from the date of publication of this notice, with supporting documents, on the address given below, and shall take my acknowledgement, failing which my client will treat the said property as free from all encumbrances and complete the transaction, assuming the claims and rights, if any, have been given up and waived voluntarily. No complaint will be entertained thereafter. The objections through public notice and objections given without supporting documents will not be considered. **Schedule:** All that piece and parcel of Flat bearing No. A. 204 adjoining with 1341.25 Sq. Ft. i.e. 124.61 Sq. Mtr. built-up area (carpet area 1073 Sq. Ft.) along with adjoining Terrace admeasuring area 236.25 Sq. Ft. i.e. 21.95 Sq. Mtr. on the Second Floor alongwith covered car parking on "P-1" Floor bearing Car Parking No. 9 & 10 admeasuring area 18 Sq. Mtr. in the Building No. "A" in the project known as "VARDHAMANURA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." constructed on the land bearing Plot No. A. admeasuring about 19332.17 Sq. Mtrs. and the Open Space No. 1 admeasuring about 2093.00 Sq. Mtrs. totally admeasuring about 21425.17 Sq. Mtrs. out of the layout of the S. No. 614, Hissa No.1/2/3/4/2 to 1/2/3/4/5 + 6/14/1+2+3+4/1 (Part) and S. No. 615 Hissa No. 2/3+4+5+6+7+8/2 to 6/15/2/3+4+5+6+7+8/5 + 6/15/2/3+4+5+6+7+8/1 (Part) totally admeasuring about 35,402 sq. mtrs. (Involving 10000 sq. mtrs. in the Mouje Bilwade, Taluka Pune City, Dist - Pune and within the limits of Pune Municipal Corporation and within the Registration, Sub-District, Taluka Haveli, Dist. Pune. Dated: 25.08.2020, Place : Pune.

NIKHIL S. SHETIYA, Advocate  
Office No. 204, 2<sup>nd</sup> Floor, Decision Tower Society, Noida to City Drive Theatre, Pune Satara Road, Bilwade, Pune - 411037. Mob. 9850265361

EQUITAS इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लि.  
पूर्वीची 'इक्विटस फायनान्स लि.'

काँपोट कार्यालय: क्र. 769, स्पेन्सर प्लाझा, चौथा मजला, फेज-11, अण्णा सलाई, चेन्नई, तामिळनाडू-600 002.

अचल मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरस्ट (एनफोर्समेंट) नियम, 2002 मधील नियम 8(6) सह वाचण्यात येणाऱ्या SARFAESI अधिनियमांतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

याद्वारे कर्जदार, सह-कर्जदार व जामीनदारांना आणि सर्व लोकांना सूचित करण्यात येते की सुरक्षित धनकोडे तारण असलेल्या खाली नमूद अचल मालमत्तेच्या इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ताबा घेतलेला असून त्यांची 1. श्री तुषार डोंगरे, 2. श्रीमती विना डोंगरे यांचेकडून इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लि. यांना घेणे असलेल्या दि. 07-07-2016 नुसार रु. 22,87,734/- (रुपये बावीस लाख सत्त्वारोशी हजार सातशे चौतीस फक्त) अधिभूति दि. 08.07.2016 पासून मासिक हप्त्या, शुल्के व अधिभार डी. चा वसुलीसाठी दि. 14-09-2020 रोजी "जर्जी आहे जेथे आहे" आणि "जर्जी आहे ज्या स्थितीत आहे" तत्त्वावर विक्री करण्यात येईल. आर्थिक किंमत रु. 15,00,000/- (रुपये पंधरा लाख फक्त) आणि बचपाणा रकम रु. 1,50,000/- (रुपये एक लाख पन्नास हजार फक्त) असेल.

मालमत्तेचे वर्णन

सदनीका क्र. 103, क्षेत्रफळ सुमारे 610 चौ. फू. म्हणजे 56.69 चौ.मी. (बिल्ड-अप), पहिला मजला, विंग-बी, युवराज रॅसिडेन्सी, स. क्र. 113/10/5, क्षेत्रफळ सुमारे 00 हे 02 आर, स.क्र. 113/10/4/1, क्षेत्रफळ सुमारे 1.5 आर आणि स. क्र. 113/10/4/2, क्षेत्रफळ सुमारे 1.5 आर, एकूण क्षेत्रफळ सुमारे 5 आर, रूखटोणी गाव, तालुका हवेली, जि. पुणे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीत, सोबत सदा व भावी काळात जमिनीवरील किंवा जमिनीवरील कशावळी असलेल्या इमारती व संरचना आणि सर्व वहिवाट/मामूल अधिकार. सदर जमिनीच्या चतुःसीमा याप्रमाणे आहेत: पूर्वेस: श्री सागर गावडे, श्री गोखळ जगाता आणि श्री नवनाथ शिंदे यांची मालमत्ता, दक्षिणेस: श्री टेकचंद खुशाळ उत्तरेस: यांची मालमत्ता, पश्चिमेस: श्री मुंजे आणि श्री जयराम शेट यांची मालमत्ता, उत्तरेस: 15 फुटी सामायिक रस्ता.

ई-लिलाव विक्रीच्या तपशीलावर अटी व शर्तीसाठी कृपया [www.equitasbank.com](http://www.equitasbank.com) आणि <https://sarfaesi.auctiontiger.net> येथे दिलेली लिंक पाहावी.

दिनांक: 26-08-2020 - प्राधिकृत अधिकारी इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लि.

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

ई-ऑक्शन विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

स्थावर मालमत्तांच्या

विक्रीकरिता विक्री सूचना

महा ई-ऑक्शन

यूनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India

२०१-२०२, २ रा मजला, स्टेलार एन्क्लेव्ह, डी.पी. रोड, परिहाल चौकाजवळ, औंध, पुणे-४११००७.

PCS पीसीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड

TECHNOLOGY काँपोट कार्यालय: ८२/६/२, सोलार पार्क, ऑफ नं. ६, पुणे-अळंदी रोड, दत्तनगर, दिवी, पुणे-४१२०२५, वेबसाईट: www.pctestech.com ई-मेल: investorsgrievances@pcstech.com

३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा

दूरध्वज ई-मतदानविषयी माहिती आणि बुकलॉकर यांची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, ३२व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज कार्यावली बुधवार, २३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (सीसी) अडर ऑडिओ व्हिडिओ मिन्स (ओएचएम) च्या माध्यमातून कंपनीची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (३२वी एजीएम) घेण्यात येणार आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, ३२व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज कार्यावली बुधवार, २३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (सीसी) अडर ऑडिओ व्हिडिओ मिन्स (ओएचएम) च्या माध्यमातून कंपनीची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (३२वी एजीएम) घेण्यात येणार आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, ३२व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज कार्यावली बुधवार, २३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (सीसी) अडर ऑडिओ व्हिडिओ मिन्स (ओएचएम) च्या माध्यमातून कंपनीची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (३२वी एजीएम) घेण्यात येणार आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, ३२व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज कार्यावली बुधवार, २३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (सीसी) अडर ऑडिओ व्हिडिओ मिन्स (ओएचएम) च्या माध्यमातून कंपनीची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (३२वी एजीएम) घेण्यात येणार आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, ३२व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज कार्यावली बुधवार, २३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (सीसी) अडर ऑडिओ व्हिडिओ मिन्स (ओएचएम) च्या माध्यमातून कंपनीची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (३२वी एजीएम) घेण्यात येणार आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, ३२व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले कामकाज कार्यावली बुधवार, २३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (सीसी) अडर ऑडिओ व्हिडिओ मिन्स (ओएचएम) च्या माध्यमातून कंपनीची



